

14th November, 2024

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai — 400001.

Scrip code / Scrip ID: 542770/ALPHALOGIC

Sub: Submission of Copies of Newspaper Advertisement regarding Publication of Financial Results.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30, Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of extract of unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2024 as published in the Newspapers on Thursday, November 14, 2024 and approved by the Board of Directors in their meeting held on Tuesday, November 12, 2024.

The advertisement was published in following newspapers:

- 1. Financial Express (English Newspaper)
- 2. Loksatta (Pune Newspaper)

This is in due compliance of the relevant Regulations of the SEBI (LODR) Regulations, 2015.

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours faithfully,

For Alphalogic Techsys Limited

Vanshika Sharma Company Secretary & Compliance Officer

Enclosures: - As above

Half year ended

Year ended

FINANCIAL EXPRESS

Form No INC-25A

(Pursuant to Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 Advertisement to be published in the newspaper for conversion of Public Company into a Private Company Before the Central Government

Regional Director, Northern Region, New Delhi

In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013. and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of M/S. OAK INFRASTRUCTURE DEVELOPERS LIMITED (CIN: U70109DL2009PLC194999) having its Registered Office

at Unit No. 101, 18 Floor, Worldmark 2, Asset 8, Aerocity, IGI Airport, South West Delhi, New Delhi - 110037, India

.....Applicant Company / Petitioner

NOTICE is hereby given to the General Public that the Applicant Company proposes to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Friday, the 8th day of November 2024, to enable the applicant Company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/ change in status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Northern Region, Ministry of Corporate Affairs at the address: B-2 Wing, 2rd Floor, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, New Delhi-110003, within fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office address mentioned below:

Address of Registered Office: Unit No. 101, 1st Floor, Worldmark 2, Asset 8, Aerocity, IGI Airport, South West Delhi, New Delhi - 110037, India.

> For and on behalf of Oak Infrastructure Developers Limited

> > Nitesh Bhasin

Date: 13 November, 2024 Director Place: New Delhi DIN - 09748946



BSE Limited

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • www.bseindia.com CIN No.: L67120MH2005PLC155188

Notice is hereby given that the following Trading Member of BSE Limited has requested for the surrender of its trading membership of the Exchange:

Sr.No.	Name of the Trading Member	SEBI Regn. No.	Closure of business w.e.f.
1	Prudent Broking Services Pvt.Ltd.	INZ000166234	16/09/2024
2	Pentagon Stock Brokers Pvt. Ltd.	INZ000068338	09/08/2024

complaints, if any, within one month of the date of this notification for the purpose of processing the surrender application submitted to BSE. However, constituents are requested to note that complaints, if any, which are not filed within the aforesaid timeframe, may be filed against the above-mentioned Trading Member within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The complaints filed against the above-mentioned Trading Member will be dealt in accordance with the Rules, Byelaws, Regulations and notices of the Exchange and circulars issued by SEBI The constituents can file complaints against the abovementioned Trading Member at

the nearest Regional Investor Service Centre of BSE in the prescribed complaint form or submit their complaints along with necessary documents on email id -For further details relating to the complaint form, filing of eComplaint, etc. please visit

https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

Place: Mumbai Date: November 14, 2024

> MADRAS FERTILIZERS LIMITED (A Government of India Undertaking)

For BSE Limited

2.51 0.21 2.61 (1.93) 0.35

General Manager

Membership Operations &

Membership Compliance

Regd. Offie: Manali, Chennai 600 068. CIN - L32201TN1966GOI005469 Web ; www.madrasfert.co.in EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEARENDED SEPTEMBER 30, 2024 (F in lacs except EPS

S.	3/28/03 11	Qu	arter End	ed	Half Yea	Ended	
No.	Particulars	Particulars 30.09.2024 30.06 (Unau			30.09.2024 (Unau	31.03.2024 (Audited)	
1	Total Income from operations (net)	53242	65515	38525	118757	91389	222842
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	332	5409	335	5741	(3105)	6186
3	Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items)		5409	335	5741	(3105)	1187
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	158	4048	335	4206	(3105)	556
5	Total Comprehensive income for the period (Comprising Net Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax))	9878	4048	335	13926	5893	9375
6	Equity Share Capital	16110	16110	16110	16110	16110	16110
7	Earnings per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic:	0,10	2.51	0.21	2.61	(1.93)	0,35

- Diluted: Note

 The above financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held or November 13, 2024 and the Statutory Auditor of the Company has issued their Limited Review Report on the same.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Unaudited Financial Results are available on Stock Exchange website. www.nseindia.com and on the Company's website www.madrasfert.co.in.

By order of the Board MANOJ KUMAR JAIN Place : Chennai Chairman & Managing Director Date: November 14, 2024 DIN: 10690782

FORM G (3rd Time) INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR IN POWER AND INFRASTRUCTURE INDUSTRY (Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

Г	RELEVANT P	ARTICULARS
1.	Name of the corporate debtor along with PAN/CIN/LLP No.	M/s.Naolin Infrastrcuture PrivateLimited CIN:U45200TG2010PTC068516
2.	Address of the registered office	H.No. 6-3- 1090/1/1, 3rd Floor, Uma Hyderabad House, Raj Bhavan Road, Somajiguda, Hyderabad - 500 082 TG
3.	URL of website	http://www.naolininfra.com/
4.	Details of Place where majority of fixed Assets are located	Hyderabad in Telangana State and equipment's at sites in various parts in the country
5.	Installed capacity of main products/ services	Not applicable Corporate Debtor undertakes projects based on participation in Tenders.
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Turnover as per the latest available audited financials: For FY 2022-23 Rs.168.07 crores. For FY 2023-24 not available.
7.	Number of employees/ workmen	Nil
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Latest available audited financials for FY 2022-23 and Provisional financials for FY 2023-24 can be obtained by writing to email to the Resolution Professional at: cirp.naolin@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at	Can be obtained by writing to email to the Resolution Professional at: cirp.naolin@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	29-11-2024
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	09-12-2024
12.	Last date for submission of objections to provisional list	14-12-2024
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	24-12-2024
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29-12-2024
15.	Lastdate for submission of resolution plans	28-01-2025

16. Process email id to submit Expression of Interest

Date: 14.11.2024

Place: Hyderabad

Maligi Madhusudhana Reddy Resolution Professional Naolin Infrastructure Private Limited Regn. No. IBBI/ IPA-001/IP-P00843/ 2017-2018/11427

cirp.naolin@gmail.com

AFA: AA1/11427/02/311225/107442 valid up to 31-12-2025 MMR Lion Corp. 4th Floor, HSR Eden Beside Cream Stone, Road No.2, Banjara Hills, Hyderabad, Telangana-500034 Email: cirp.naolin@gmail.com

Place: Mumbai

Date: November 12, 2024



NATCO Pharma Limited

Regd. Office: Natco House, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500 034, Phone: 040-23547532 Email: investors@natcopharma.co.in CIN: L24230TG1981PLC003201, www.natcopharma.co.in

REVISED RECORD DATE

The Company hereby informs that the Board of Directors vide Circular Resolution dated 13th November, 2024 revised the Record date for payment of 2nd Interim Dividend to the shareholders of the Company whose name appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on 27th November, 2024 being the Record Date. The payment of said Interim dividend will start from 4th December, 2024. for NATCO PHARMA LIMITED Place: Hvderabad Company Secretary & Compliance Officer Date: 13-11-2024

Particulars

(before tax Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

4 Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)

Particulars

and Other Comprehensive Income (after tax)]

Total Comprehensive Income for the period

Total income from operations

6 Paid up Equity Share Capital

7 Earning Per Share (of ₹ 2/- each)

Basic and diluted (not annualised)

on the Company's website at www.kalyancapitals.com.

Net Profit/ (Loss) for the period

S.

No.

S.

No.

1 Turnover

Place: Ghaziabad

Dated: 13.11.2024

SATTARI, HONDA, GOA - 403530.

Registered Office:

Place: Mumbai

Date: November 13, 2024

Plot No.1, Honda Industrial Estate,

Company at its registered office address mentioned below

PHASE II, HONDA SATTARI HONDA, GOA - 403530,

2 Profit before tax

3 Profit after tax

Sd/- Ch. Venkat Ramesh

Quarter

Ended

30.09.2024

UnAudited

671.21

215.51

215.51

155.16

155.16

1050.26

Quarter

Ended

30.09.2024

UnAudited

459.92

49.19

38.97

0.30

Quarter

Ended

30.09.2023

UnAudited

724.66

225.91

225.91

169.51

169.51

1,050.26

Quarter

Ended

30.09.2023

UnAudited

512.49

59.87

59.68

0.33

KALYAN CAPITALS LIMITED

(formerly known as Akashdeep Metal Industries Limited) CIN: L28998DL1983PLC017150

Registered Office: Plaza-3,P-204, IInd Floor, Central Square, 20 Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi- 110006,

Website: www.kalyancapitals.com, Email: info@kalyancapitals.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024

Note: 1) The above is an extract of the detailed format of result for Quarter and half year ended on September 30th, 2024

filed with stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the said results are available on the website of BSE at www.bseindia.com as well as

2) The Key Standalone Financial information for the Quarter and half year ended on September 30th, 2024 are given below:

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530

Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028

Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

Email id.: investor@princepipes.com | Website: www.princepipes.com

CIN: L26932GA1987PLC006287

PUBLIC NOTICE

Form no INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS

IN THE MATTER OF THE SUB-SECTION (4) OF SECTION 13 OF THE COMPANIES ACT, 2013 AND CLAUSE

IN THE MATTER OF PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED INCORPORATED UNDER COMPANIES ACT, 1956

AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT PLOT NO.1, HONDA INDUSTRIAL ESTATE, PHASE II, HONDA

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Regional Director

under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of

the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting held on 11th September, 2024 to

enable the Company to change its registered office from the State of "Goa" to the Union Territory of "Dadra and Nagar

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit, stating the nature of his / her interest and the ground of opposition to the Office of the Hon'ble Regional Director, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant

(a) OF SUB-RULE (5) OF RULE 30 OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

"IMPORTANT"

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

(Amount in Lacs)

Half Year

Ended

30.09.2024

UnAudited

1,394.92

493.74

493.74

273.52

273.52

1,050.26

Half Year

Ended

30.09.2024

UnAudited

903.87

90.46

68.42

0.52

Financial

Year

Ended

31.03.2024

Audited

3,328.99

940.93

940.93

738.58

738.58

1,050.26

Financial

Year

Ended

31.03.2024

Audited

Sanjeev Singh

DIN: 00922497

.....THE PETITIONER

By Order of the Board of Directors For Prince Pipes and Fittings Limited

> Jayant Shamji Chheda Managing Director

> > (DIN: 00013206)

By order of the Board

Chairperson & Director

For Kalyan Capitals Limited

1,999.43

195.90

135.97

1.41



POP ENGLIP

DHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED

Regd. Office: "PGP House", New No.59 (Old No.57) Sterling Road, Nungambakkam, Chennal 600 034 Tel. No.91-44-28311313. Fax No.091-44-28232074. CIN - L15421TN1987PLC014454 Email id: secretarial@dharanisugars-pgp.com, Website: www.dharanisugars.com Statement of Standalone Unaudited financial results for the Quarter and Half year ended September 30, 2024 (Rs. In Lakhs)

Particulars March 30, 2023 31, 2024 30, 2024 30, 2024 30, 2024 30, 2023 (Audited) Unaudited) Unaudited) 1. Total Income from Operations (Including 27.69 4.09 31.78 14.25 18.11 Other Income) 2. Profit (Loss) for the period (before tax and (684.05)(2.858.32)(856.17)(1,941.42)(1,424.39)1,085.25) exceptional items) Profit (Loss) for the period before tax (856.17)(684.05)(1.941.42)(1.424.39)(2.858.32)1,085.25) (after exceptional items) Profit (Loss) for the period after tax (1.342.59)12,132.39 2,595.25) (684.18)3,937.841 1,424.86) (after exceptional items) Other comprehensive income (net of tax) Total Comprehensive Profit (loss) for the period (Comprising Profit (loss) for the period 2,595.25) (1,342.59) (3,937.84) (1,424.86) 12,132.39 (684.18) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 3,320.00 3,320.00 3.320.00 3,320.00 3,320.00 3,320.00

(7.82)(4.04)(2.06)(11.86)(4.29)36.54 b. Diluted Note: The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and Half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disciosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the guarter and Half year ended September 30, 2024 are available on the stock exchange websites ww.bseindia.com and www.nseindia.com of the Stock Exchanges, where the Company's shares are listed and on the website of the Company i.e., www.dharanisugars.com for Dharani Sugars and Chemicals Limited

(7.82)

(4.04)

(2.06)

Dr. Palani G Periasamy Place: Chennai Executive Chairman Date: 13th Nov. 2024 DIN: 00081002



Reserves (excluding Revaluation Reserve) as

shown in the Audited Balance Sheet of the

9. Earnings Per Share (of Rs.10/- each) (for

continuing and discontinued operations)

previous year

a. Basic

ALPHALOGIC TECHSYS LIMITED

NA

(11.86)

NA

(4.29)

10,897.55

36.54

CIN: L72501PN2018PLC180757 Registered office: 405, Pride Icon, Kharadi, Pune- 411014 (MH)

Email: info@alphalogiclimited.com, Web: www.alphalogicinc.com

Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024. (in lakhs)

S.No.	Particulars	Quarter I (Unaudi		Half year (Unaudi		Year Ended (Audited)
		30th September, 2024	30th June, 2024	30th September, 2024	30th September, 2023	31st March, 2024
1	Total income from Operations	1,964.50	2,456.90	4,421.40	2,266.31	5,565.04
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	229.55	228.56	458.11	337.48	699.05
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	229.55	228.56	458.11	337.48	699.05
4	Net Profit for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	171.77	172.33	344.10	252.59	528.94
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income after tax)	169.85	189.06	358.92	358.53	683.66
6	Equity Share Capital	3,130,56	2 ,423.88	3,130.56	1,757.14	2,372.54
7	Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of the previous year		to		(1.00)	1598.82
8	Earnings per share (Rs.05/- each) * a) Basic (Rs.) b) Diluted (Rs.)	0.27 0.27	0.28 0.28	0.55 0.55	0.41 0.40	0.86 0.85

* EPS is not annualized for the quarter and half year ended September 30, 2024.

Notes: - 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the website of the Company www.alphalogicinc.com under investors section. 2. Additional information on standalone financial results are given below: -(Rs. In Lakhs)

S.No. **Particulars** Half year Ended Year Ended (Audited) (Unaudited) (Unaudited) 30th June, 30th September, 30th September. 31st March, 30th September, 2024 2024 2023 2024 **Total income from Operations** 202.50 221.46 423.96 287.35 774.78 Net Profit for the period (before tax, 107.42 107.39 214.82 188.79 387.66 Exceptional and/or extraordinary items) 79.82 160.78 141.31 Net Profit for the period after tax 80.96 294.01

Date: 12.11.2024 Place: Pune

Managing Director & CFO

CIN: L45202HR2019PLC080514 Regd. Off.: Plot No. 346 A, 2nd Floor, Udyog Vihar, Phase-4, Gurugram-122016 Haryana Contact: +91-8587050050, Email: info@sarteleventure.com

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30.09.2024

SAR Televenture Limited

(Formerly SAR Televenture Private Limited)

2000	10 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	6 M	onths Ender	d on	Year Ended		
Sr. No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	
1	Total Income from Operations	11813.54	3581.49	8835.48	12416.97	3251.63	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary Items#)	1635.64	419.03	1187.57	1606.6	427.32	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary Items#)	1635.64	419.03	1187.57	1606.6	427,32	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary Items#)	1599.01	405.88	1160.29	1566.16	388.36	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1599.01	405,88	1160.29	1566.16	388.36	
6	Equity Share capital	742.85	210	300	300	65.29	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	53068.71	2673.14	823,13	6880.43	1115.09	
8	Earning per Share (face Value of Rs. 10/- each) (not annualised)						
	1. Basic	4.31	5.09	11.94	16.12	91:08	
	2. Diluted	4.31	5.09	11.94	16.12	91.08	

NOTES:

1. The above is an extract of the detailed format of half year financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year financial Results are available on the Stock Exchange website www.nseindia.com. The same is also available on the Company's website www.sarteleventure.com

Date: 11.11.2024 Place: Haryana

The above results duly reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors in their meeting held on 11.11.2024. For SAR Televenture Limited Pankaj Nagpal

Director

ForAlphalogic Techsys Limited

(Rs. in Lacs)

5d/-

Anshu Goel

13-11-2024

Date: 13.11.2024

Place: Panchkula

AGGARSAIN SPINNERS LIMITED CIN: L17297HR1998PLC034043 REGD. OFFICE: 2ND FLOOR, SCO 404, SECTOR-20, PANCHKULA-134116 Phone: 0172-4644777, Email: aggarsainspinners@gmail.com

Website: www.aggarsainspinners.com

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

000				Standalor	ie	
SI No:	Particulars	3 Months Ended 30.09.2024	30.09.2024	31.03.2024	3 Months Ended 30.09.2023	30.09.2023
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total income from operation	2,880.32	5,159.89	9,258.65	2,378.27	3,667.70
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,		0000000		(350)	
6.04	Exceptional and/or Extraordinary Items)	18.99	33.17	53.60	5.79	16.46
3	Net Profit/(Loss) for the period before tax					
900	(After Exceptional &/or Extraordinary Items)	18.99	33.17	53.60	5.79	16.46
4	Net Profit/(Loss) for the period after tax		852000		500000	
	(After Exceptional &/or Extraordinary Items)	13.10	22.23	39.50	4.31	12.21
5	Total Comprehensive Income for the period	10.000014943	PO WYSOM IN			
	[Comprising Profit/(Loss) for the period (after					
-	tax) and Other Comprehensive Income]	neer-M	(A)	access 1	Name and Address of the London	
6	Equity Share Capital	350.34	350.34	350.34	350.34	350.34
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year					
8	Earning per share (before extraordinary					
	items) (not annualised): (of Rs. 10/- each)		0.40		1226727	
	(a) Basic (Rs.)	0.37	0.63	1.13	0.12	035
	(b) Diluted (Rs.)	0.37	0.63	1.13	0.12	0.35
9	Earning per share (after extraordinary items) (not annualised): (of Rs.10/- each)		15540011			
	(a) Basic (Rs.)	0.37	0.63	1.13	0.12	0.35
	(b) Diluted (Rs.)	0.37	0.63	1.13	0.12	0.35

1.- The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly financial Results filed with the Stock Exhanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results

are available on the Stock Exchange website (www.msei.in) and on the company's website (www.aggarsainspinners.com) 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on

> For and on behalf of Board For Aggarsain Spinners Limited

Sunny Garg

Managing Director DIN No.: 02000004

ELPRO INTERNATIONAL LIMITED

REGISTERED OFFICE: 17th FLOOR, NIRMAL BUILDING, NARIMAN POINT, MUMBAI - 400021 CIN: L51505MH1962PLC012425

EXTRACTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2024

Sr.	Particulars	i r	Standalone		Standa	alone	Standalone	
No.		Quarter ended			Half year	Year ended		
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	10,897.65	2,764.01	2,754.79	13,661.66	5,469.66	11,217.34	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,122.54	657.38	1,371.02	2,779.91	2,451.13	5,448.70	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,122.54	657.38	1,371.02	2,779.91	2,451.13	5,448.70	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,251.74		1,968.29	4,657.06			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18,514.69	19,290.53	6,517.47	37,805.22	15,035.40	31,720.51	
6	Paid up equity share capital (face value of Re 1/- each)	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,91,822.47	1,73,307.78	1,38,349.02	1,91,822.47	1,38,349.02	1,54,017.25	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised)							
	1. Basic:	1.33	0.39	0.86	1.71	1.16	2.75	
	2. Diluted:	1.33	0.39	0.86	1.71	1.16	2.75	

Sr.	Particulars	Consolidated Quarter ended			Consol	rupees in lakhs) Consolidated	
No.					Half year	r ended	Year ended
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
3		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	20,741.61	13,931.09	3,526.85	34,672.71	8,676.82	25,653.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,877.96	6,040.11	1,854.99	9,918.07	4,914.98	10,676.70
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,884.89	6,047.37	1,858.50	9,932.26	4,923.16	10,700.41
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,222.15	4,754.96	1,823.10	7,977.11	3,773.50	8,548.67
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19,559.45	23,405.91	6,878.47	42,965.36	16,961.81	35,772.85
6	Paid up equity share capital (face value of Re 1/- each)	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79	1,694.79
7	Reserves (excluding Revaluation Reserve) 2,02,01- as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2,02,014.22	1,82,454.78	1,41,255.56	2,02,014.22	1,41,255.56	1,59,048.86
8	Earnings Per Share (of ₹1/- each) (Not annualised)						
	1. Basic:	1.90	2.81	1.08	4.71	2.23	5.04
	2. Diluted:	1.90	2.81	1.08	4.71	2.23	5.04

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com) For Elpro International Limited

> Sd/-Deepak Kumar Director

financialexp.epapr.in

DIN: 07512769





इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

कार्योलय : चुनिट क्र. 305, तिसग मजला, विंग 2/ई, कॉर्पोरेट अव्हेन्यू, INDOSTAR - घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई 400093. - connect@indostarhfc.com CIN No. :- U65990MH2016PTC271587



ताबा सूचना

[Form as (1) आणि (2)]

(Form as (2) आणे (

कर्ज खाते	ऋणको आणि	मागणी सूचनेची	ताव्याची	तावा
क्रमांक	मालमत्ता तपशील	सक्कम व तारीख	तारीख	स्थिती
LNPUN0HL- 08180004921, LNPUN0HL- 08180004922	गोकुळ कल्याण गायकवाड (कर्जवार), 2. अर्चना गोकुळ गायकवाड (सह कर्जवार)		09-नोव्हेंबर- 2024	

मालमत्ता बेअस्मि : पुढील गालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॉट क्र. 201, 20 मजला, शिवम रे 630 ची. फू., 58.55 ची. मी., गट क्र. - 608, गाव -वाघोली, ता. - हवेली, पुणे - 412207.

रवा/- प्राधिकृत अधिका इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटे स्थळ : पुणे तारीख : 14.11.2024

मुथूट कैपिटल सर्विसेज लिमिटेड – सोने की नीलामी की सूचना

different miches (befreit des vergreits) with the case 2016.

different miches (befreit des vergreits) with the case 2016.

different des vergreits (befreits) with the case 2016.

different des vergreits (befreits) with the case 2016 was a simple case 2016.

different des vergreits (befreits) with the case 2016 was a simple case 2016 was a si

Notice is hereby given that Mr. Parvez Dinshaw Zack and Mrs Jerbau Parvez Zack owners of lat Raheja Vista Ph - 3 Bullding Mohammedwal Pune - 411000. have misplaced their original property the dead see:
Sale deed Regd serial No-5540/2010 Havell 8, Pune. Sale deed Regd serial No-523/2012 Havell 13, Pune Sale deed Regd serial No-623/2012 Havell 13, Pune Sale deed Regd serial No-640/2014 Havell 13, Pune Sale deed Regd serial No-640/2014 Havell 13, Pune Sale deed Regd serial No-640/2014 Havell 13, Pune Sale deed Should inform in writing to the undersigned.

Ranoo Sheth 9822604926

अर्ज क्र. १४ [पहा नियमावली ३३(२)]

क. ४, पहिला मजला, जीवन मंगल कार्यालय, रेमिडन्सी रोड, बेंगळूरू – ५६० ०२५. डीआरसी क्र : १०३७९ विफेडरल बँक

> मागणी सचना / ओ भाग्यनगरी, विवयेवाडी, पणे = ३º

् पु आभाना आरातमा इल्स्युओ केलासवासी विवेक जोगी आए/ ओ गय्यनगरी विश्वयेवाडी, पुने ३७ महाराष्ट्र राज्य इ.जी. श्रीमती भाग्यश्री (मयत) यत असल्याने त्यांच्या एलआरडारे प्रतिनिधित्व इ.जी. (१) श्री. भारलचंद्र जिनायक जोग्गी (प्रतिना

कः ने ब्रांति परि)
क्षण ओ वरिश्वकः कः, क्रमनेश्वरं चौ-आँच एउडिम्म
क्ष्मियारी, तेव्यक्तः वार्मा, नृत्या कर्यावकः वायमृत्युः
क्ष्मियारी, तेव्यक्तः वार्मा, नृत्या कर्यावकः वायमृत्युः
क्ष्मियारा कः, १००१, मान्या चौनारी (एए)
क्षित्राची अ. १ वर्षे)
क्ष्मियारी, अ. १ वर्षे)
क्ष्मियारी अ. १ वर्षे)
क्ष्मियारी अ. १ वर्षे)
क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी चौनारी (एए)
क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्ष्मियारी क्षमियारी क्षमियार

.... प्रतिवाद गीठासीन अधिकारी, डीआरटी, बंगलोर ह्यांच्या हा ओ. ए. क्र. ३४२/२००४ मध्ये तुमच्या विरुद्ध जा

) ओए मधील प्रक्रिया सरु केल्याच

. ।वोडतोब सुरू होणाऱ्या कालावधीसाठी भरणा योग् मसलेले असे न्वाब

भाउरा हिट आण नापासिक्याणा गिरम्बसास व व अंग्रेस्ट २ वर्ड ग्रेडी दिवांकित. अंग्रेस आणि विनोह संस्था अगिरियम, १९९३ मुळे देव असलेल्या कर्जाच्या सुसुलीस्ट व्यावस्थला प्रतिकार कर्जाव १९६२ मार्चीय कर्जे त्राव्ह, आमित्रि केंग्रे आहे वे खाली पुनरुपादि कर्ज आहे. 'नियम १९९७, 'विमार क्षानी पुनरुपादि विमार > अंग्रेश स्थान वार्यों करणाव अल्हानार्यास्ट म्हानुवाद क्लिंग्रा प्राथम आहें अस्थान अल्हाने अस्पू महानुवाद क्लिंग्रा प्राथम वार्यों करणाव अल्हाने अस्पू

स्पुरदार किया त्याचा प्रतिनिधी किया त्याचा हितसकथ मसलेला प्रतिनिधी कर्ज वसुली अधिकाऱ्याच्या रवानगीशिवास त्याच्या मालकीच्या कोणतीईही शलमत्ता गहाण ठेवणे, शुल्क पेमे, भाडेपड्याने णे ज्ञासाठी सक्षम असणार नाही किया अन्यथा

ु... जन्म खुर्द शाखा, अथनी ता., वेळगाव

यत असल्यान त्याच्या ए. श्रीमती धीरोत्तम





बैंकेने दि. १९.१०.२०२४ रोजी मराठी वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्स आणि इंग्लिश वृत्तपत्र टाई-ऑफ इंडिया तसेच दि. २४.१०.२०२४ रोजी मराठी वृत्तपत्र लोकसत्ता आणि इंग्लिश वृत्तप द इंडियन एक्सप्रेस आणि फायनांशियल एक्सप्रेस मध्ये खालील पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. जाहिरातीत नमूद केलेली अर्ज पाठकण्याची शेवटची तारीख रुण्यात आली होती. जाहिरातीत नमूद केलेली अर्ज पाठवण्याची शेवटची तारीर ८.११.२०२४ रोजी होती, सदर मुदत **वि.२३.११.२०२४ पर्यं**त याढविण्यात आलेली आहे.

Ι.								
	अ. क्र.	अ. क्र. पद						
	٩	२५						
	2	असोसिएट (प्रशिक्षणार्थी)	40					
ľ	वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. २३.११.२०२४ पर्यंत							

या संदर्भातील विस्तृत माहिती https://www.mscbank.com/Ca या बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

^{1 आहे.} सही/-(दिलीप ना. दिघे) व्यवस्थापकीय संचाल

Applications Now Open for Nagpur & Pune Region

ations are invited from "Talented & Smart Candidate" by d Multistate Co-operative Society. Candidate should bring sume along with recent? passport size photo, original documents protox cox copy in support of Vacancies. Only eligible candidate should appear.

The Dharampeth Mahila Multistate Co-op. Society Ltd.
42-A, Sitaram Bhawan, Ram Nagar Sq. Shivaji Nagar,
Napour-44001

Email: careers@dpmahila.com

No	Name Of Post	Age	Post	Eligibility
1)	Planning Manager			UPSC-Group A service MPSC- Direct Class 1
2)	Branch Manager	45	03	Any Post Graduate With 3 Years Banking Exp.
3)	Legal Manager	45	02	LLB/LLM With 60% Marks (SANAD Compulsory) with Min. 3 Years Exp.
4)	Loan Officer, Appraiser/ Disbursement	45	03	Any Graduate Having knowledge of a) Home Loan, b) Vehicle Loan, c) Commercial Loan, Min.3 Year Exp

	Officer i			withMin, 1 Year Banking Exp.
	Probationary Officer II	35	03	B.Com Graduate with 55% marks & computer knowledge
0)	D 1 11	0.5	0.6	A O

Website: www.dpmahila.com / Email: info@dpmahila.com

ALPHALOGIC

अल्फालॉजिक टेक्सिस लिमिटेड

CIN : L72501PN2018PLC18075; नीरणीकृत कार्यालयः 405, प्राइड आवकॉन, खगडी, पुणे - 411014 (महा. ई-मेल: info@alphalogiclimited.com; वेनः www.alphalogicinc.con 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निष्कर्षांचा सारांश. (रु. लाखात

31 26		संपलेली (लेखाप		संपलेली (लेखाए		संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
		30 सप्टेंबर 2024	30 जून 2024	30 सप्टेंबर 2024	30 सप्टेंबर 2023	31 मार्च 2024
1	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	1,964.50	2,456.90	4,421.40	2,266.31	5,565.04
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपबादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीपूर्वी)	229.55	228.56	458.11	337.48	699.05
3	करणूर्वी कालावधीकरिता निच्चळ नका (अपवादासक आणि / किंवा असाधारण वार्वीनंतर)	229.55	228.56	458.11	337.48	699.05
4	करानंतर कालावधीकरिता निव्बळ नफा (अपवादासक आणि / किंवा असाधारण वार्वीनंतर)	171.77	172.33	344.10	252.59	528.94
5	कालावधीकरिता एकून व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता नमा समाविष्ट (करा नंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न करा नंतर)		189.06	358.92	358.53	683.66
6	समन्वाय भाग भांतवल	3,130.56	2,423.88	3,130.56	1,757.14	2,372.54
7	पुर्नमूल्यन रखीव बगळता रखीव, मागील वर्षाच्या लेखापरीक्षित राळेबंदानुसार		-	-	-	1598.82
8	प्रती भाग कमाई (प्रत्येकी रु 05/-)* अ) मूलभूत (रु.)	0.27	0.28	0.55	0.41	0.86
	ब) सीम्य केलेले (रु.)	0.27	0.28	0.55	0.40	0.85

टेंबर 2024 ग्रेजी संस्तेत्व्य तिमारी आणि सहमानीसाठी शीणा वार्षिक नहीं. श्रेण कारा मेंबे (लिनिया जीविल्डोमान मेंडे दिख्योत्त्री सिकारीयण) रेखुलीतमा, 2015 च्या रेखुलीता 33 ओर्जीत तरीक एसपोर्ट मेंबेल्यानी त्राजीं व योजा नहींत्री तिम्हणात्री मेंबिस्स प्राणा और तिमारी निर्माण निकारी में मूर्ण प्राप्य www.bosi मेंबेलियण विस्तारीत्वा और आपला मेंबिलियण के मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण अले. आपिल मिकारीयण मेंबिलियण मंत्री सार्वाण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण मेंबिलियण अले.

अ. ऋ.	तपशील	संपलेली (अलेखा	तिमाही परीक्षित)		सहामाही परीक्षित)	संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
		30 सप्टेंबर 2024	30 जून 2024	30 सप्टेंबर 2024	30 सप्टेंबर 2023	31 मार्च 2024
1	प्रवर्तनाकडील एकूण उपन्न	202.50	221.46	423.96	287.35	774.78
2	कालावधीकरिता निब्बळ नफा (कर, अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बार्बीपूर्वी)	107.42	107.39	214.82	188.79	387.66
3	करानंतर कालावधीकरिता निव्बळ नफा	79.82	80.96	160.78	141.31	294.01
	खाः 12.11.2024				न्फालॉजिक टेक्सिस	
स्था	छ : पणे		स्वा/-	अंश गोयल, व्यवस	श्रापकीय संचालक	आणि सीएफओ

Bilcare

Bilcare Limited

Research

Bilcare Limited

Research

Research

Bilcare Limited

Research

Research

Bilcare Limited

Research

Research

Research

Research

Email: investor@bilcare.com Website: www.bilcare-group.com CIN : L28939PN196/PLCU436 ted Financial Results (Unaudited) for the quarter and half year ended September 30, 2024

			(1)	п отогеа, ехсер	her anere date
Sr.		Quarte	r Ended	Half Yea	r Ended
No.	Particulars	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations	205.65	200.03	403.53	385.87
2.	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(23.16)	(3.33)	(32.85)	(15.78)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(33.09)	(12.88)	(42.78)	(26.17)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(29.93)	(12.19)	(44.95)	(25.32)
5.	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and				
	Other Comprehensive Income]	(29.64)	(12.34)	(44.66)	(25.59)
6.	Equity Share Capital	23.55	23.55	23.55	23.55
7.	Earnings Per Share				
	(before and after extraordinary items) (of ₹ 10/- each)		l		1
	a. Basic	(6.81)	(3.22)	(9.52)	(6.58)
	b. Diluted	(6.81)	(3.22)	(9.52)	(6.58)

Sr.		Quarte	Ended	Half Yea	r Ended
No.	Particulars	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations	6.54	10.73	15.25	15.01
2.	Profit / (Loss) Before Tax	(2.76)	(4.46)	(1.13)	9.19
3.	Profit / (Loss) After Tax	(2.57)	(4.04)	(1.17)	9.38

Shreyans M. Bhandar Managing Director

पुणे अर्बन को-ऑप. बँक लि. पुणे

मुख्य कार्यालय : २४, कसबापेठ, लोंबर बिल्डींग, कसबा पेठ, पुणे. –४११ ०११. स्थावर मालमत्तेच्या फेर लिलावाची जाहिर नोटिस

(महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम १५६ व त्याखालिल नियम १०७ अन्वये)

--पूर्ण अर्बन को ऑप. बैंक लि. पूर्ण, मार्केटवार्ड शाखा वानी **श्री. अमर अशोकराव गायकवाड, रा.म्.पो.कोंढापुरी, ता.शिरुर, जि. पूर्ण** व इतर

ज्याअधीं पूर्ण अर्बन को ऑप बैंक लि पूर्ण मार्केटवार्ड शास्त्रा यानी **श्री. अमर अशोकराव गायकवाड रा. मृ. पो. कॉद्वापुरी, ता. शिकर, जि. पूर्ण** व इत यांवेबिरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा कलम १०१ अन्यये मा. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा) यांवेकबृत मिळविलेला बर् दाखला/हुकुमनामा २९१९/२०२१- २०२२-३०/०३/२०२२ रु. ८७,८०,४५७/-+ पुढील व्याज असा मिळविला असूत ते खाली सही कर

दाखाता, हुक्कामाम 1914/2021 - 2022-30/20/2023 है. cu/co/yu/-/ मुख्ति ब्याल जग विवासित जाए ते व्याले का द्विता व्याल के द्वाली के द्वली के द्वाली के द्वली के द्वाली के द्वाली के द्वली के

31. 35.	थकबाकीदार/ मालमताधारकाचे नाव	गावाचे नाव	वाजवी मुल्यांकन	राखीव मुल्य (रु.)
ढम	निदार सौ.सुनंदा रमेश ह्वेर यांचे नावायरील स्थावर मिळकत	गाव मांजे कोंडापुरी, ता.शिकर, जि. पुणे यांसी गट नं. ४४ यांसी क्षेत्र ०४ हे. ५५ आर पंकी क्षेत्र ०१ हे. २० आर यांसी आकार ०१ रु. ५६ पंसे ही जामीनदार साँ. सुनंदा रमेशराव डमडेरे यांचे मालकीची मिळवरा	3,28,00,000/-	3,28,00,000/-

कर्णदार श्री.अमर अशोकराव गायकवाड व डतर यांचेकडे दि. ३९/१०/२०२४ अखेर खालिलप्रमाणे हाकी येणे आहे

अ.क्र	तपशिल	खाते क्र. २०००२१
٩	मुददल	७६,१७,८८२
2	व्याज	34,89,290
3	इतर खर्च	90,342
	एकुण	9,99,53,849

(प्लुज रू. एक कोटी अक्ता ताब एकोणसत्तर हजार चारले एकावस फ्ला सदर जाहिरनामा आज दि. 13 / 14 / 025 रोजी माझी च्वासरी व कार्यालयीन मुद्राविकतासह प्रसिद्ध करलेल आला. लिलावच्या अटी रिलावसपूरी वायून दाव्यविच्यात सेतील.

दिय - ९. दिलावात मान रोवाचाने बयाना स्क्रम स. १०००००/- (अवती स. एक लाख फला) तिलाब पुरु होण्याचुनी पनपा केरणांशिवाय दिलावात प्रणा प्रोमा येगार नाती. 2. सदर मानमत्ता बार्ट करणाव्यान बोली कारण कोरोला दिल्ली करेंदी किलातीच्या ५५ दकें (अन्ताम राज्येनार) स्क्रम नामक्टोच कंपीयत अधिवायांकांके जन करणी सातीत. ३. किक्टान वती आहे तती व गेरी आहे तेथे च्या पिरस्पोतीच्या दिलाव राज्यान देहंद व अधोधावत जिला मिळलीवांचात लाही जोलाकी, आणि इस क्यें अवस्थान मी भाव्याची संपूर्ण अवस्थानते हि दिलाव खोटी जालाचांची अतीत. सदर मिळलीवांच एण अर्चन को अर्चन, बेली विधाय इस कोगायाई दिलावंच नाती. ४. दिलावाच्या तती व अर्टी दिलावाच्या दिलावां बसुती विधाय होते हा अर्चीय किलावांच्या पर पोचायांचा स्थावनाच्या स्थावनाच्या स्थावनाच्या दिलावंच्या बैकेटा बसुती विधाय होते संबंधा हो।

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all the concerned people and public at large, behalf of my client MR. DHANESH DNYANOBA KALE, that the properentioned in schedule mentioned hereunder, is owned by M SANDEEP NARAYANDAS JANI i.e. present owner. That the st

behalf of my clean MR, DHANESH DNYANOSA KALE, that the poperly considered on the control of the

present owner.
That now the said MR. SANDEEP NARAYANDAS JANI has agreed to sell the said flat to and in favour of MR. DHANESH DNYANOBA KALE.
That this has been informed to our client by the said owner that the said

That now the said MR. SANDEEP NARAYANDAS JAM has agreed to sell the said file to an dir individe of MR. DHANESH DIVANDOR ACIA. Execution of the said o

orporation. une, Dated 13/11/2024 LAW SOURCE TEJRAJ RAMESH HAMBAR RASHMI TEJRAJ HAMBAR

Advocate Office No. 102, 1st Floor, Nidish Building, Near Vijay Talkies, Prabhat Press Lane, Survey No. 292 A & B, Narayan Peth, Pune- 411030 Mobile: 9822762276

Indian Bank

मांजरी शाखा महादेव नगर, पौ.मांजारी फार्म, एएम कॉलेजनवळ, मांजारी फार्म, पुणे ४१२३०७. Ph.:+91 9625542846 Familla m6187/hindianhank oo la

ताबा सूचना (स्थावर मालमत्ता) सरफेसी कायदा २००२च्या कलम १३(४) अंतर्गत

ज्या अर्थी, खाली सही करणार हे इंडियन बैंकेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनांशियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०० भन्वये सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(१२)आर् अन्वय सक्षम आधकारा आहत आण त्याना सदः कावधाराया सक्कान १३,६२),आण स्वित्तपुरिटी इंटरेन्ट (एफानेसीन) मित्रप्र २००२ च्या (२००२ वा अंक्ट १५) नियम : मुनार मिळालेल्या अधिकारांचा चापर करून दि. ०६,०५,२०२४ रोजी कार्यवास श्री राजेंद्र विकाशी माना (कार्याद्य आणि साइणकादाय) योगा नामणी नोटीस पाठनू-मागणी नोटीशीत उल्लेखित केलेली एकतित खक्म रू. ३६,९४,३५२.४७ (स्वयं छत्तीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावण्ण आणि सत्तेवाळीस पैसे फक्त) अधिव य्याजासह आणि इतर खर्च सदर नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत पैसे

याजासक् आणी इतर वहां सदर गोदीस मिळाल्यापास्त्र ६० दिवसांच्या आत पेर प्राथ्याची सुवान दिवेदी होती. कर्जदार ही स्वकम परत करू न शक्त्याने कर्जदार/जमीनदार आणि सामान करानेता कळ्ळियाता देते की, खाती सही कणार यांनी उपयोक्त कारायातील कळ्ला इति (३) आणि उपयोज्याने विभागतील नियम त गुम्तास मिळाल्या मोळाल्या वाप करून खातील कर्णन केलेल्या मालानसंख्या दि. २२.०८. २०२४ रोजी ताबा घेतता आहे.

विशेषत्वाने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सावध करण्यात येते की, सद्स्च्य तलमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेसंबंधी केलेला अस नारापाचान्य भागरपात्र अग्राप्ताय प्रस्तुता प्रस्तुता भागर कार्यने भागरपात्रम्य प्राप्तात्र आस्त्रात्र्य स्थान कोणस्वाद्धि आस्त्रात्र व्यवहार इंडियन बंक, मांजरी शाखेंचा बोजा रक्कन इ.३६,९४,३५२.४७ (रुपये छंगीस लाख चीन्याण्य हजार सीनने वावण्य आणि सस्त्राच्छित से से कार्जिय व्यापात्र सोणि इसर चर्चासह अधीन गहिल, सुर्वेहत मालमत्त्रेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध काळाच्या संदर्भत अधिनियम करण

१३ चे उपकलम ८ नुसार तरत्दीसाठी कर्जदारांचे लक्ष आमंत्रित केले जाते.

१३ वे उपकल्म ८ नुसार तरापुरीसारी कर्षवाची कथा आमिता केले जाते.

स्थार स्थार स्थार से स्थार स्थार स्थार से स्थार से स्थार स्थार से स्थार स्थार से स्थार आणि वासील कर्षि हैं. सी-२०२, दुसरा मजना, चटई क्षेत्रकर प्रश्न क्षेत्रकर स्थार स्था

दिनांक : १२/११/२०२४ (१००८ पळ्कात संदित्त जनळ्या अधिकृत अधिकारी ठिकाण : मांजरी इंग्रजी मळ्जूर गाह १००म) इंडियन बॅक

KP11

केपीआय्टी टेक्नॉलॉजीज् लिमिटेड **सीआयएन**: एल७४९९९पीएन२०१८पीएलसी१७४१९२

भौवणीकृत व कांपिरेट कार्यालयः प्लॉट नं. १७, गांवीव गांधी इन्फोटेक पार्क, आगर्वातीन-सेम्न, फेज – ३, माण, तालुका– मुळती, हिंजवडी, पुणे – ४९१०५७. दुण्वनी कः. १९ २ ६ ७७० ६० ५०० ई–मेल: grievances@kpit.com संकेतस्थळः www.kpit.com

सभासदांना सूचना

समासदांना बाहारे कळकियात येते की, कैपनी कामदा २०१३ मधील कलम १०८ व १९० नुसार तसेच त्याउंतर्गत नियम आणि २५ सप्टेंबर २०२३ रोजी चे सामान्य वरिपलक क १९/२०२३ आणि १९सप्टेंबर २०२४ लोजी चे सामान्य परिपकक का १/२०२४ तरोच कोणिय क्टाइस मंत्रायाच्या में केपनी कोचील मधीलके (प्लापीर परिपक्ते) २ वसामद वामचना आणान्या सिन्धुरिटील उंटर एक्स्पेज बोर्ड ऑफ इंडिया ने पारतका) व तपासद् वापन्या आणाऱ्या भारतपुर्दाराज जन्द एश्यन्त्र बा डामा इध्यान । जाणी कैताने संविधित प्रतिकारिकाले प्राप्तु ज्ञाना कितानिकाले अस्ति प्रतिकारे असा) यांगा अनुसारकाला केपीआकटी टैक्सोलांजिन शिलीटके पोश्तरक बेलेट सुवनेत नहूर अस्ति कार्यास्त्रकाराताची पोर्ट्स्स बेलेट्सूने दूस्स्य ई तमदान सुविधेगार्गत संगती प्रध्याचा प्रस्ताव करता जाहे, जी समस्त्राना पाठनिष्यात वेईल. ई-मतदानाशी सर्वाधित तमधीतवार सूचना नोटीसमध्ये अमूट केच्या जातील.

संबंधित परिपक्ताच्या अनुसार, सूचना इन्हेस्सूनिका स्वरूपात फात अवा सदस्यांना पाठवली आईल ज्यांचे इं-मेल पत्ने नंतनल शिक्युरिटीज डिप्पॉडिस्टरी लिक्टिड (''पण्तप्ताचेल'') किंवा चेंद्रल डिपॉडिस्टरी सर्विदेस (इंडिया) शिमिटेड (''सोप्ताचेल्या'') किंवा चेंद्रल डिपॉडिस्टरी सर्विदेस (इंडिया) शिमिटेड ('सोपीरप्ताच्या') केंद्रल केंद्रिक स्वाचित होस्स्ति स्विदेस ('केंप्रेमन'') म्हणजे कंपनीचे चित्रमुद्रार आणि द्रान्सम्बर एजंट मध्ये नोंदगीकृत आहेत.

ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ https://www.kpit.com/ आणि ई-मतदान सुविधा प्रदारवांचे संकेतस्थळ म्हणजेच एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com/ आणि स्टॉक एक्सवेजचे संकेतस्थळ ज्यावर कंपनीच्या www.evounig.risoi.com, आण स्टान्स एक्सरेजन स्वानारखण्डाच्या क्याण्या विवयुरिटीज सूरीबद्ध आहेत जसे की बीएसई लिमिटेड आणि नॅशनत स्टॉक एक्सरेज ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळ अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध करून दिली जाईल.

व्या सदस्यांचे समभाग फिजिकल मोडमध्ये आहेल आणि ज्यांनी त्यांचे ईमेल परे कंपनीकडे अद्ययावत केलेले नाहीत त्यांना einward.ris@kfintech.com क लिहून तपशील अद्ययावत करण्याची विनंती केली जाते. डीमटेरिअलाइज्ड स्वरुपात मामाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित दिपाँद्वितरी पार्टीसिपंटसकहे त्यांच ई–मेल पत्ते नोंदणी / अद्ययावत करण्याची विनंती केली जाते

तसेच ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात समभाग आहेत किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल पर्त कंपनी / केफिनकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते दूरस्थ ई-मतदानद्वा नोटिसमध्ये प्रदान केलेल्या तपशीलवार सूचनांचे पालन करून त्यांचे मत देऊ शकतात

वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासटांच्या माहितीसाठी आणि सर्वोत्तम हितासाठी जारी केली आहे आणि कंपनी कायदा, २०१३ आणि लागू एमसीए परिपत्रकांन

केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी

निदा देशपांडे कंपनी सचिव

दिनांक : १३ नोव्हेंबर, २०२४



वंतर्गत लाग करण्यायोग्य मर्व दावे









